

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२०११-२०१२ ये जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीय वाटप "रस्ते व पूल"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२६/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २ जून, २०११.

- वाच्य : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दि.३१.३, २०११  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दि.८.४, २०११  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.११/प्र.क्र.९३/२०११/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११  
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक टिएसपी-२००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६.१२.२००९

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "रस्ते व पूल"या उपशिर्षाखाली सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. आता "महाराष्ट्र विनियोजन विधेयक सन २०११" (महाराष्ट्र विनियोजन (लेखाअनुदान) अधिनियम, २०११ यांच्या अनुसूचीच्या स्तंभ ४ मध्ये विर्विनियोजन विधेयक करण्यात आलेल्या रक्कमांसह) यास विधानमंडळाने मंजूरी दिलेली असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यास अधिसंमती दिलेले आहे, आणि ते २०११ च्या अधिनियम क्रमांक १७ म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग ८ दिनांक २१.४.२०११ यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले असल्यामुळे आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या सन २०११-१२ करीता जिल्हानिहाय/योजनानिहाय केलेल्या तरतुदी शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या असून सदर तरतुदी वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. तसेच सदर खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार खर्च करावा. मासिक विवरणपत्रानुसारचा निधी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुढे-मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रक अधिकारी / अंगलबजावणी अधिकारी यांनी सदर तरतुदी खर्च करतांना वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अंदाज २०११/प्र.क्र.९३/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

३. वित्तीय वर्ष सन २०११-१२ च्या प्रथम नऊमाही करीता आवश्यक असणारा योजनेतर व योजनांतर्गत अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या ७५ टक्केच्यां मर्यादित अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वित्रित केला जाईल. डिसेंबर अखेर खर्चाचे प्रमाण ६५ टक्केपेक्षा कमी असल्यास याप्रमाणात सुधारित अंदाजात कपात करण्यात येईल. सुधारित अंदाज सन २०११-१२ मंजूर करताना प्रत्यक्ष खर्चाचे प्रमाणातच मंजूर केले जातील याची नोंद घ्यावी.

४. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील क्षेत्रातील मान्य योजनावर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का.६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का.६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अर्टीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वित्रित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

५. रस्ते व पूल या कामासाठी उपलब्ध करून दिलेल्या या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ २ मधील तरतुदीपैकी पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ५०% तरतूद, तसेच प्रगतीपथावरील कामांना ३५% तरतूद (सदर ३५% तरतूद घालू कामांना वितरीत करतांना ५०% पेक्षा जास्त काम पूर्ण झालेल्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.), तसेच नवीन कामांना १५% तरतूद उपलब्ध करून देण्यावी.

रोटा/एच-०८५१[ ३००-६-२०११ ]-१

E:\backup\l\ackup\Budget 2011-12\12 month budCR 26 of 2011.lwp

६. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रातर्गत खर्च करण्यात याची. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात येबू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येबू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साथ्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

७. विभागाच्या दिनाक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाव्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कायमे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करुन निश्चित करावी. जिल्हास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

८. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

९. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी प्रचलित नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन उपरोक्त परिच्छेद क्र.५ मधील सूचनानुसार खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

१०. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेऊन खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१००२१०३६३७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(म. द. नाईक)  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.

जिल्हाधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/ अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/अकोला.

विभागिय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/ गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा/बुलढाणा /वाशिम/ हिंगोली/गोंदिया/ भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला.  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड.

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/ हिंगोली/गोंदिया/भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/अकोला.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/पुणे/ नागपूर/जळगांव/ धुळे/नाशिक/ अमरावती/चंद्रपूर/अहमदनगर/नांदेड/यवतमाळ/अकोला.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधानभवन, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र ६/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ३ प्रती)

वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, व ५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे घाटप

<b>शिर्ल:</b> रस्ते व पूल. <b>योजनेचे नांव :</b> जिल्हा रस्ते सर्वसाधारण. <b>(घालू/नवीन कामे)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक ठी:</b> ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण (राज्य मार्ग निधी) <b>(३०५४ ०४०७) २७-लहान यांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२८६३७	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	५०१६			
नाशिक	५२५००			
धुळे	१०१४५			
नंदुरबार	११२९९९			
जळगांव	३०००			
अहमदनगर	५४००			
पुणे	५३००			
बुलढाणा	२११७			
अकोला	३४६८			
वाशिम	२८००			
अमरावती	१००००			
यवतमाळ	१००००			
नागपूर	५०००			
वर्धा	१०२३			
भंडारा	५५५०			
गोंदिया	२२०००			
चंद्रपूर	२५३४			
गडचिरोली	७४०५१			
एकूण -	३६१४५२			

આદિવાસી ક્ષેત્ર ઉપયોજનાલીસ સન ૨૦૧૧-૧૨ ચે જિલ્હાનિહાય અંદાજપત્રકીય તરતૂદીથે વાટપ

<b>શિર્ષ : રસ્તે વ પૂલ.</b> <b>યોજનાચે નાંબ : જિલ્હા વ ઇતર માર્ગ (કિમાન ગરજા કાર્યક્રમ)</b> <b>( ઘાલૂ / નવિન કામે)</b> <b>(સુપર્યે હજારાત)</b>		<b>માગણી ક્રમાંક ટી : ૫</b> <b>મુખ્ય લેખાશિર્ષ : ૩૦૫૪-રસ્તે વ પૂલ-પંથવાર્ષિક યોજનાતર્ગત યોજના-૦૪-જિલ્હા વ ઇતર માર્ગ-૭૧૬-જનજાતી ક્ષેત્ર ઉપયોજના-રાજ્ય યોજનાતર્ગત યોજના (૦૧) જનજાતી ક્ષેત્ર ઉપયોજનાતર્ગત યોજના (૦૧) (૦૧) રાજ્ય માર્ગ નિધી (૩૦૫૪ ૦૩૬૩) ૨૭, લહાન બાંધકામે</b>			
જિલ્હયાચે નાંબ	૨૦૧૧-૧૨ સાઠી કેલેલી તરતૂદ	૨૦૧૧-૧૨ ચીં અર્થસંકલ્પીય તરતૂદ સુપૂર્ડ કરણ્યાત આલેલા નિયંત્રક અધિકારી	પ્રશાસકીય વિભાગ	શેરા	
૧	૨	૩	૪	૫	
ઠાણે	૩૭૯૬૨	સંબંધિત જિલ્હાધિકારી	સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ, મંત્રાલય, મુખ્ય - ૩૨.		
રાયગડ	૩૨૧૭				
નાશિક	૨૦૦૪				
ધુલે	૧૨૦૬				
જાળગાંબ	૩૦૦				
અહમદનગર	૪૫૦૦				
પુણે	૫૬૦૦				
બુલઢાણા	૨૧૦૦				
અકોલા	૩૦૦૦				
વાશિમ	૨૨૭૯				
અમરાવતી	૬૫૩૯૯				
યવતમાળ	૧૦૦૦૦				
નાગપૂર	૫૦૦૦				
વર્ધા	૧૫૦૦				
ભંડારા	૪૧૩૧				
ચંદ્રપૂર	૧૦૭				
ગડચિરોલી	૩૩૭૦૦				
હિંગોલી	૧૦૦૦૦				
નાંદેડ	૬૦૦૦				
એકૂણ -	૧૯૮૮૦૫				

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिरो : रस्ते व पूल. योजनेचे नांव : साकवाचे बांधकाम (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंथवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) साकवाचे बांधकाम (५०५४ ०४९२) ५३, मोठी बांधकामे.			
जिल्हाचे नांव	२०११-१२ लाठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	४०२६१	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२	
रायगड	१९४२			
नाशिक	४२३८			
पुणे	६९५७			
एकूण -	५३३९८			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

६

जनजाती क्षेत्र उपयोजनेशालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल.	मागणी क्रमांक टी : ६			
योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (धालू / नविन कामे) (किमान गरजा कार्यक्रम) (रूपये हजारात)	मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्द-पंथवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) किमान गरजा कार्यक्रम (५०५४ ०४६५) ५३, मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केसलेली तरतुद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
मुंबई उपनगर	१०४३			
ठाणे	१२८३४८	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	६५२८			
नाशिक	६१४७०			
धुळे	१३४१५			
नंदुरबार	१५५१७०			
जळगांव	७३९१			
अहमदनगर	५३९१			
पुणे	१२१७४			
बुलढाणा	४६९७			
अकोला	२६०९			
वाशिम	२४३५			
अमरावती	२७४९३			
यवतमाळ	३०१७२			
नागपूर	२६१६९			
वर्धा	३४७८			
भंडारा	८३८२			
गांदिया	१९०४३			
चंद्रपूर	२७१०६			
गढचिरोली	३९१३०			
नांदेड	३०४३५			
एकूण -	६१२०७९			

टिप : वरील तरतुद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

१

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल.	मागणी क्रमांक टी : ६			
योजनेचे नाव : जिल्हा व इतर मार्ग (चालू व नविन कामे) (सर्वसाधारण) (रूपरेह हजारात)	मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंधवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नाव	२०११-१२ साठी केलेली तरतुद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	६०८७०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग,	
रायगड	१०१७८		मंत्रालय, मुंबई - ३२.	
नाशिक	१११६९८			
धुळे	४०६००			
नंदुरबार	१७७६६९७			
जळगाव	५४१९			
अहमदनगर	६५२२			
पुणे	५७३९९			
बुलढाणा	५२१७			
अकोला	२६०९			
वाशिम	२६०९			
अमरावती	२५६५२			
यवतमाळ	४१३०४			
नागपूर	७२६०३			
वर्धा	७३९९			
भंडारा	११२६१			
गोंदिया	६३१२४			
चंद्रपूर	१४४०३४			
गडचिरोली	४५९३२			
हिंगोली	१३८८६			
नांदेड	२८४४०			
एकूण -	९३४४३७			

टिप : वरील तरतुद बांधकामाबरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

